

विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे
कामकाज तात्पुरते स्थगित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विधीस -२०१५/प्र.क्र.४६/भाषा-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १२ जानेवारी, २०१६

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी १०९१/५०३/प्र.क्र.५४/२१/२०, दिनांक - १२/११/१९९२.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी १०९१/५०३/प्र.क्र.५४/९१/ पाच, दिनांक -०२/०९/१९९५.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी १०९१/५०३/प्र.क्र.५४/९१/ २०ब, दिनांक -१७/०९/१९९७.
- ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी १०९८/१५०६/प्र.क्र.११६/९८/ २० ब, दिनांक -१५/०६/२००१
- ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी १००१/१३०७/प्र.क्र.८९/२००१/ २०ब, दिनांक -०७/०८/२००४.
- ६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एलएनजी २००४/१०१३/प्र.क्र.०१/२००५/ २०ब, दिनांक -११/०२/२००५
- ७) मा.से.नि.न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांना अग्रेषित केलेले दिनांक - १२/०९/२०१५ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधिन दिनांक १२ नोव्हेंबर, १९९२ च्या शासन निर्णयानुसार न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीची स्थापना झाली व दि.७ ऑगस्ट २००४ च्या शासन निर्णयान्वये समितीस कायमस्वरूपी मुदत वाढ देण्यात आली होती. संदर्भाधिन क्रमांक ७ च्या पत्रानुसार मा.सेवानिवृत्त न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत विनंती केली होती. या विनंतीस अनुसरून त्यांना दि.१४ डिसेंबर, २०१४ रोजी या समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे कामकाज स्थगित ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.सेवानिवृत्त न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून त्यांना विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून दिनांक १४ डिसेंबर २०१५, रोजी मुक्त करण्यात आले असल्याने सदर समितीचे कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०१०७१३०५३५०१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(धा. र. चिंदरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.से.नि.न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (भाषा संचालनालयामार्फत)
४. मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी,
५. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
६. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
८. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
९. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१४. सर्व मंत्रालयीन विभाग,
१५. वित्त विभाग (व्यय-४,सेवा-५,सेवा-६ व विनियम),
१६. अधिक्षक, शासकीय परिवहन सेवा कार्यालय, मुंबई,
१७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१८. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१९. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२०. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
२१. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२३. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२४. विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे सर्व सदस्य (भाषा संचालनालयामार्फत),
२५. निवड नस्ती/भाषा-१.